

तयारी करा उन्हाळ्याची
इलेक्ट्रॉनिक्समधील विश्वसनीय नावासोबत



समर ऑफर्ससाठी
स्कॅन करा

croma

A TATA
Enterprise

Visit croma.com | stores | TATA NEU

मार्च २०२४

माघ / फाल्गुन
शके १९४५

कालनिर्णय

३

० अधिक शास्त्रार्थ मागील वाजस पाहा.

र	फाल्गुन कृ. ६ श्री एकनाथ षष्टी पौठण यात्रा बगाजी महाराज यात्रा-वरुड बगाजी (अमरावती) माधवनाथ महाराज पुण्यतिथी -चित्रकूट, इंदौर ईस्टर संडे	माघ कृ. ७ भानुसप्तमी श्री गजानन महाराज प्रकट दिन कालाष्टमी	शुभ दिवस (दु. ३.५४प.)	माघ अमावास्या सावित्रीबाई फुले स्मृतिदिन दर्श अमावास्या नाथयात्रा-मांगरूळ प्रल्हाद महाराज रामदासी जयंती-साखरखेडा (बुलढाणा) अमावास्या समाप्ती दुपारी ०२.३०	फाल्गुन शु. ८ दुर्गाष्टमी	शुभ दिवस (स. ९.३९न.)	फाल्गुन शु. १४ होळी हुताशनी पौर्णिमा पूरिम (ज्यू)
	रविवार	०६.१० १८.२६ २२.५५	०६.३४ १८.१० २३.३६	०६.२८ १८.१९ २०.४०	०६.२२ १८.२२ २३.३६	०६.१६ १८.२४ २४.१९	३१
सो	राष्ट्रीय सुरक्षा दिन आनंदस्वामी पुण्यतिथी-जालना ब्रजभूषण महाराज पुण्यतिथी-शिवर (दर्यापूर) भानुदास महाराज जयंती -वायगांव (अमरावती)	माघ कृ. ८ राष्ट्रीय सुरक्षा दिन (साय. ४.२०न.) आनंदस्वामी पुण्यतिथी-जालना ब्रजभूषण महाराज पुण्यतिथी-शिवर (दर्यापूर) भानुदास महाराज जयंती -वायगांव (अमरावती)	शुभ दिवस (साय. ४.२०न.)	फाल्गुन शु. ९ फाल्गुन मासारंभ चंद्रदर्शन निळोबाराय यात्रा प्रारंभ-पिंपळनेर (अ.नगर)	फाल्गुन शु. ९	शुभ दिवस	फाल्गुन पौर्णिमा धूलिवंदन चैतन्य जयंती छायाकल्प चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत.) करिंदिन
	सोमवार	०६.३३ १८.१७ २६.२०	०६.२८ १८.२० २३.३६	०६.२८ १८.२० २३.३६	०६.२२ १८.२२ २३.३६	०६.१६ १८.२४ २४.१९	२८
मं	श्री रामदास नवमी वामन महाराज जन्मोत्सव-सावनेर (अमरावती)	माघ कृ. ९/१० श्री रामदास नवमी वामन महाराज जन्मोत्सव-सावनेर (अमरावती)	शुभ दिवस	फाल्गुन शु. २/३ यशवंतराव चव्हाण जयंती मुस्लिम रमजान मासारंभ दादाजी महाराज साल्पेकर पुण्यतिथी -नागपूर रामकृष्ण जयंती अर्प्या महाराज पुण्यतिथी -जळगाव	फाल्गुन शु. १०	शुभ दिवस	फाल्गुन कृ. १ वसंतोत्सवारंभ आम्रकुसुम प्राशन अभ्यंगस्नान
	मंगळवार	०६.३३ १८.१७ २३.३६	०६.२८ १८.२० २३.३६	०६.२० १८.२२ २३.३६	०६.२० १८.२२ २३.३६	०६.१४ १८.२४ २६.५५	२६
बु	विजया स्मार्त एकादशी	माघ कृ. ११ विजया स्मार्त एकादशी	शुभ दिवस (दु. २.५९न.)	फाल्गुन शु. ४ विनायक चतुर्थी पारशी आबान मासारंभ	फाल्गुन शु. ११ आमलकी एकादशी विपुवदिन गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी-नेरपिंगळाई (अमरावती)	शुभ दिवस (दु. १.१९प.)	फाल्गुन कृ. २ तुकाराम बीज बीजोत्सव-देहू, जळू (अमरावती)
	बुधवार	०६.३२ १८.१८ २०.२७	०६.२६ १८.२० २३.३६	०६.२० १८.२२ २३.३६	०६.२० १८.२३ २३.३६	०६.१३ १८.२५ २४.१९	२०
गु	भागवत एकादशी ब्रवणोपवास रामानंद जालनेकर महाराज जयंती -साखरखेडा (बुलढाणा)	माघ कृ. १२ भागवत एकादशी ब्रवणोपवास रामानंद जालनेकर महाराज जयंती -साखरखेडा (बुलढाणा)	शुभ दिवस	फाल्गुन शु. ५ जागतिक ग्राहक दिन	फाल्गुन शु. १२ तिथिवासर सकाळी ०८.५८पर्यंत जमशेदी नवरोज	शुभ दिवस	फाल्गुन कृ. ३ संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ०९.०४ छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)
	गुरुवार	०६.३२ १८.१८ २०.२७	०६.२६ १८.२० २३.३६	०६.२० १८.२३ २३.३६	०६.१९ १८.२३ २३.३६	०६.१३ १८.२५ २४.१९	२७
शु	आवजीसिद्ध महाराज महोत्सव-सुनगांव (बुलढाणा) ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी-पानेट (अकोला)	माघ कृ. १३ महाशिवरात्री शिवपूजन प्रदोष निशीथकाल मध्यरात्री १२.००पासून मध्यरात्री ००.४८पर्यंत व्यंकटनाथ महाराज पुण्यतिथी जागतिक महिला दिन महाशिवरात्री यात्रा -गौमेश्वर (बुलढाणा) शिवगजानन यात्रा -बाळापूर (अकोला) *	शुभ दिवस (साय. ४.०७न.)	फाल्गुन शु. ६ जागतिक ग्राहक दिन	फाल्गुन शु. १३ प्रदोष	शुभ दिवस	फाल्गुन कृ. ४ गुड फ्रायडे
	शुक्रवार	०६.३६ १८.१६ २३.३६	०६.२४ १८.२१ २३.३६	०६.१८ १८.२३ २३.३६	०६.१८ १८.२३ २३.३६	०६.११ १८.२५ २४.१९	२२
श	अमावास्या प्रारंभ साय. ०६.१८	माघ कृ. १४ अमावास्या प्रारंभ साय. ०६.१८	शुभ दिवस	फाल्गुन शु. ७ मुंगसाजी महाराज पुण्यतिथी -धामणगांवदेव (यवतमाळ) सदाशिव महाराज अयाचित पुण्यतिथी -नागपूर	फाल्गुन शु. १३ शहीद दिन जागतिक हवामान दिन	शुभ दिवस	फाल्गुन कृ. ५ रंगपंचमी कानिफनाथ यात्रा-मढी (अ.नगर) सैलानीबाबा पालखी-पिंपळगांव सराई (बुलढाणा)
	शनिवार	०६.३५ १८.१६ २३.३६	०६.२९ १८.१९ २३.३६	०६.१७ १८.२४ २३.३६	०६.१७ १८.२४ २३.३६	०६.१० १८.२६ २४.१९	२९

फेब्रुवारी २०२४

र	४ ११ १८ २५
सो	५ १२ १९ २६
मं	६ १३ २० २७
बु	७ १४ २१ २८
गु	८ १५ २२ २९
शु	९ १६ २३
शु	१० १७ २४

एप्रिल २०२४

र	७ १४ २१ २८
सो	८ १५ २२ २९
मं	९ १६ २३ ३०
बु	१० १७ २४
गु	११ १८ २५
शु	१२ १९ २६
शु	१३ २० २७

11th + 12th + NDA

ALL SOLUTIONS ONE CAMPUS

Hostel, Mess and Facilities

Batches from June / July

9423568890

9623421397

Dream
NDA
Join
Us

Prashant Bhirange's



Aacharya
Academy
PUNE

www.aacharyaacademy.co.in



आर्थिक गुंतवणुकीचे रहस्य शेखर साठे

कष्टाने कमवलेल्या पैशाचे नेमके नियोजन कसे करावे, हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. थोड्या कालावधीसाठी पैसे शेअर बाजारात गुंतवून दुप्पट करावयाचा मोहाला अनेक जण बळी पडतात. याला पदरचा पैसा उडून जातो आणि निराशा पदरत पडते. असे का होते हे समजून घेतले, तर पैशाचे नियोजन करणे सुलभ होईल आणि निराशा टळेल. पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणतीही एकच निश्चित पाककृती उपलब्ध असल्याचा समज ठेवू नये. गुंतवणुकीच्या रसायनाचे घटक, पदार्थ सतत बदलत असतात. ते भेसळयुक्त असू शकतात, त्यांची 'निवड' जागरूकपणे करावी लागते, त्या स्वयंपाकघरात कायम अनिश्चिततेचे वातावरण असते. कच्च्या मालावर, चुलीवरच्या भांड्यावर आणि शिजलेल्या अन्नावर डल्ला मारणारे अनेक बोकेंही आजूबाजूला घुटमळत असतात. एखाद्या तत्पर गृहिणीप्रमाणे काय शिजते आहे, त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. म्हटले तर ती एक कला आहे, म्हटले तर ते एक शास्त्र आहे. एकदा मूलभूत तत्त्व समजले की पुढचे सोपे असते!

मध्यमवर्गीय सामान्य माणसासाठी नोकरा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असते. बचतीमध्ये उत्पन्नाचे सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण, नोकऱ्यांची निर्मिती होईल आणि संधी मिळतील अशा अर्थव्यवस्थेसाठी आग्रह भरण्याचे काम आपण करू शकतो. हातात येणारा पैसा मुख्यत्वे करून दोन कारणांमुळे वाया जातो. एक म्हणजे महागाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे उधळपट्टी. वैयक्तिक उधळपट्टीवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यातून बचत निर्माण होते. त्या बचतीला सर्वात मोठा धोका महागाईचा आहे. वस्तु-सेवांचे भाव वाढले, की चालू उत्पन्नातील बचत कमी होते आणि आजवर केलेल्या बचतीचे अवमूल्यन होते. ते अवमूल्यन होऊ नये म्हणून महागाईवर मात करता येईल अशा पद्धतीने बचतीचे नियोजन करावे लागते. जेणेकरून महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळेल अशा रीतीने गुंतवणूक योजावी लागते. नियोजनामध्ये परतावा, जोखीम आणि गुंतवणुकीचा कालावधी (बचतीचा उद्देश) यांच्यामध्ये तारतम्य ठेवावे लागते.

आधुनिक भांडवलशाही जगात बाजाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक विचारवंत शासन आणि समाज यांच्या जोडीला बाजाराला व्यवस्थेचा तिसरा आधारस्तंभ मानतात. त्यांच्या मते, आजच्या घडीला शासन आणि बाजार यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. दुर्दैवाने आर्थिक विकास चुकीच्या दिशेला वळल्यामुळे शासन आणि बाजार या दोन्ही आधारस्तंभात एक घातक चुती अलीकडच्या काही वर्षांत तयार होऊन समाजाचा आधारस्तंभ दुबळा होत आहे. अशा काळात व्यवस्थेतील अस्थिरता वाढते. बाजार म्हटले की व्यापार आला. व्यापार म्हटले की नफा आलाच. नफा म्हटले की नफेखोरी, पाटोपाट मक्तेदारी येते. परिणामी, गुंतवणुकीतील जोखीम वाढते. असे होते तेव्हा सुरक्षिततेसाठी अव्वल कंपन्यांचे शेअर्स, कर्जरोखे आणि बँका यांच्या दिशेने गुंतवणूक वळवावी लागते. अर्थात, ही गोष्ट वैयक्तिक पातळीवर साधणे सोपे नाही. सुदैवाने, सध्याच्या काळात यासाठी छोटी गुंतवणूकदारांसाठी सोईस्कर मार्ग आणि वाहने उपलब्ध झालेली आहेत. ती कोणती हे पाहण्याआधी आपण काही मूलभूत तत्त्वांची उजळणी करू.

पहिली गोष्ट म्हणजे बाजार संपत्ती निर्माण करत नाहीत. संपत्ती निर्माण करण्याचे काम समाजातल्या उत्पादक शक्ती शोधात, कारखान्यात आणि सेवा-उद्योगात करतात. बाजार हे केवळ त्या संपत्तीची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण असते. दुसरी गोष्ट म्हणजे संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही. मूल्य निर्मितीसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. झटपट श्रीमंती मूगजळसमान असते. तिसरी गोष्ट म्हणजे बाजार चोर-भामट्यांचा सुळसुळाट असतो म्हणून बाजाराच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

घरगुती कचऱ्याचे स्मार्ट नियोजन

घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे घरातच किंवा इमारतीच्या आवारात विघटन करून सेंद्रिय खत तयार करणे ही काळाची गरज आहे. या सेंद्रिय खताचा वापर आपण आपल्या बागेतील झाडांसाठी करू शकतो. 'स्मार्ट कम्पोस्ट बास्केट' द्वारे सहज, सोप्या पद्धतीने ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करता येते. हे बास्केट वापरण्याची सोपी पद्धत पुढीलप्रमाणे...

१) हे स्मार्ट कम्पोस्ट बास्केट सर्व जाजूनी बाळोचे बनलेले आहे. २) बास्केटच्या तळाशी एक पॅकेट कल्चर (कॉलनी ऑफ बॅक्टेरिया) हॅडलच्या मदतीने सर्वत्र पसरवून घेणे. या प्रक्रियेमुळे त्याचे चांगले एरेशन-eration (कार्बन डायऑक्साईड वायुशी संयोग) होत. कचऱ्याचे खतात रूपांतर करण्याचे काम हे कल्चर करते. ३) घरगुती ओला कचरा म्हणजे निसर्गनिर्मित, कुजणारा किंवा सडणारा कचरा. यामध्ये झाडांची पाने, फळे, फुले, भाज्यांची देणे, अंड्यांची टरफले आणि टाकाऊ अन्नपदार्थ यांचा समावेश होतो. या कचऱ्याचे बारीकबारीक तुकडे करून घेणे. जेणेकरून त्याचे विघटन लवकर होऊन खताची बारीक कचरा बास्केटमधील कल्चरवर टाकून हॅडलच्या मदतीने हलवून एकजीव करून घ्यावा.

४) एक कागद (शक्यतो वृचपत्र) घेऊन कल्चरमिश्रित कचऱ्याला दाबून ठेवणे. खत तयार होण्यासाठी कल्चर आणि कचऱ्यात उष्णता निर्माण होणे आवश्यक आहे, त्यासाठी मिश्रणावर कागद दाबून ठेवावा लागतो. ५) बास्केटमधील कल्चरमिश्रित कचऱ्यात हवा, तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण समान राखावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बास्केटचे झाकण बंद करा. ६) दुसऱ्या दिवसाचा कचरा टाकताना बास्केटमधील पहिल्या कचऱ्यावर ठेवलेला कागद हटवून त्यावर हा नवीन कचरा टाकून सर्व कचरा एकजीव करून घ्या. ७) आता त्यावर पुन्हा कागद दाबून ठेवा. हीच प्रक्रिया आपल्याला सतत कराव्याची आहे.

८) खत तयार होण्यासाठी एरेशन ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याने नव्याने कचरा टाकला की तो हॅडलने चांगला हलवून मिश्रण एकजीव करून घेणे आवश्यक असते. ९) खतामध्ये जितकी हवा मोकळी राहिल, खेळती राहिल तेवढे उत्तम खत तयार होते. तसेच कचरा सडताना

पाकनिर्णय मार्साहारा कवाद्य

तंदुरी चिकन रुलाड चिकन मॅग्नेशनसाठी साहित्य : ४ नग चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, २ मोठे चमचे बट्टे दही, २ मोठे चमचे तंदुरी मसाला, १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा धणेपूड, १/२ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा कसुरी मेथी, १ छोटा चमचा काशिमिरी लाल तिखट, १/४ छोटा चमचा काळीमिरी पूड, २ मोठे चमचे मोहरी तेल, चिकनच्या कॅरमेलायजेशनसाठी १ मोठा चमचा बटर व चवीनुसार मीठ. स्टॅफिंगसाठी साहित्य : ३ कप ब्लांच केलेला आणि चिरलेला पालक, १/२ कप मोझरेला चीज, १/२ कप पारमेसन चीज, १ मोठा चमचा चिरलेला लसूण, १/४ छोटा चमचा काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑइल. ग्रिल करण्यासाठी : थोडे बटर कृती : प्रथम चिकनचा ब्रेस्ट पिस घेऊन त्याला मधून चौर द्या, पूर्ण कापू नये. तो तुकडा उधडला गेला पाहिजे. चिकनचा तुकडा मीठ हॅमरने ठोकून सपाट करून घ्या. आधी मॅग्नेशनचे साहित्य एकत्र करून त्यात चिकन

कालनिर्णय

प्रकाशन स्थळ : १७२, मु. न. प्रथमसंग्रहालय मार्ग, दादर, मुंबई - ४०० ०१४. प्रसिद्धीचा नियतकाल : वार्षिक (नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान) मुद्रक-प्रकाशक-संपादक : जयराज साळगावकर (भारतीय) लक्ष्मी सदन, दादर, मुंबई - ४०० ०१४. मालक : सुमंगल प्रेस प्रा. लिमिटेड दादर, मुंबई - ४०० ०१४. मी, जयराज साळगावकर जाहीर करता की, वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे खरी आहे. जयराज साळगावकर, संपादक, प्रकाशक. पुणेस्थळ : सुमंगल आर्ट्स, जी-८, एम. आय. डी. सी. अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. सर्व कायदेशीर बाबींसाठी मुंबई हेच कार्यक्षेत्र राहिल.

या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांतील मते, विचार, उपाय, सल्ले, इ. त्या त्या लेखांकी आहेत. वाचकांनी आपल्या जबाबदारीवर व योग्य तो सल्ला तयार करून घेऊन त्याचा अवलंब करावा.

जयराज साळगावकर संपादक-प्रकाशक

किंवा कुजताना त्यातून दुर्गंधी येत नाही, त्यात फिडे होत नाही किंवा कचऱ्यातून सांडपाणी गळत राहत नाही.

१०) ओल्या कचऱ्यामध्ये ७० टक्के पाणी आणि ३० टक्के सुका कचरा असतो. त्यामुळे काही वेळा खत तयार होताना मिश्रणात अधिकचा ओलावा तयार होतो. बास्केटमधील मिश्रण अधिक ओलसर झाले असल्यास त्यात कोकोपीट (नारळाचा भुसा/काथ्या, नारळाच्या करवंटीचे बारीक बारीक तुकडे करून कोकोपीट मॅकिंग मशीनच्या साहाय्याने त्याची बारीक पूड केली जाते.) घालून चांगले एकजीव करून घ्या. ११) कोकोपीट मिश्रणातील अधिकचा ओलावा शोषून घेतो, त्यामुळे कल्चरमिश्रित कचऱ्यातील आर्द्रतेची पातळी समान राखण्यास मदत होते. १२) उन्हाळ्यात वातावरण कोरडे असल्याने मिश्रणात ओलावा कमी होतो, त्या वेळी मिश्रणावर थोडे पाणी शिंपवून मिश्रणातील ओलावा टिकवून ठेवावा लागतो. १३) पावसात ही परिस्थिती उलट होते. वातावरण दमट असल्याने मिश्रणात अधिक ओलावा तयार होतो. त्या वेळी मिश्रणात कोकोपीट मिक्स करता येईल. १४) हे बास्केट पूर्ण भराला अंदाजे तीन ते चार महिने लागतात. अंदाजे बीस दिवसांमध्ये कचऱ्याचे खतात रूपांतर होते. कचरा काळा झाला, की खत तयार झाले असे समजावे. दर १५ दिवसांनी नवीन कचरा टाकण्यापूर्वी तयार खत काढून घ्या.

editor@kalmirnay.com

हा महिना असा जाईल ज्येष्ठ साळगावकर

मेघ : संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, जर तुम्हाला तुमचे आयुष्य चांगल्याप्रकारे जगायचे असेल तर परिस्थितीनुसार वागावे लागेल. नात्यात तोचतोचपणा आणायला आपणच जबाबदार असाल तेव्हा काहीतरी वेगळे करा. ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा. वृषभ : शांतपणे विचार केल्यास भविष्याचे उत्तम नियोजन करता येईल. दातुत्वाचा अतिरेक तुमच्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. प्रवासामध्ये आपली चोजवस्तू सांभाळावी.

मिथुन : अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करताना सावध राहा. प्रसिद्धीच्या लोभात पडू नका. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. अनेकांना मार्गदर्शन करू शकाल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. संयम व सामंजस्य यांचा उपयोग करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कर्क : एखादा संकल्प सोडला की त्याचे अवलंबन होत आहे की नाही हे बघणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यासाठी तुमच्या रोजच्या प्रगतीची नोंद ठेवली पाहिजे. फक्त विचार करू नका तर कृती करा. गोंड बोलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.

सिंह : स्वतःच्या कामाबद्दल आणि कर्तव्याबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्म-विश्वास वाढेल. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. पती-पत्नींनी एकमेकांना सल्ला द्यावा परंतु आग्रही दृष्टिकोन टाळावा. जंकफूड सोडा, भाकरीकडे वळा. कन्या : अति आत्मविश्वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल. गुप्त शत्रूपासून आपल्याला सतत सावधानता बाळगावी लागणार आहे. तुम्ही चिंता सोडा, चिंतन करा. शत्रू, विरोधकांवर बारीक नजर ठेवा.

तुळ : वैयक्तिक जीवनात सोभाळून वागावे म्हणजे नंतर पश्चात्ताप करावया लागणार नाही. आवडत्या गोष्टी प्रेमाने करत राहा, यश आपोआप मिळेल. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. प्रेमातील आपले सहकाऱ्यां दिसले याची दक्षता घ्या. वृश्चिक : कौटुंबिक जबाबदारीचे काटेकोर पालन करा. विरोधकांचे डावपेच ओळखण्याचे बुद्धिसामर्थ्य विकसित करा. सावध तो समाधानी, हे व्यवहार सूत्र विसरू नका. मुलांच्या प्रगतीत आहारविहाराची बंधने पाळणे अत्यावश्यक ठरेल.

धनु : आपण जे करत आहोत त्यावर मनापासून प्रेम पाहिजे, जर प्रेम असेल तर गुणवत्ता विकसित होईल. तिच्यातून कर्तृत्व उमलेल. मत्सर, मोह, मद, क्रोध वा मानसिक भावनांना नेहमी नियंत्रणात ठेवावे, यांना कधीही व्यक्त करू नये. मकर : इच्छा असेल तर मार्ग दिसेल. लेखन करताना काळजी घ्या. नवनव्या आव्हानांस सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवा. शेजाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आपण स्वतःमध्ये बदल केला की बाजूचे जग आपोआप बदलते.

कुंभ : रावकीय क्षेत्रात वेगाने हालचाल करता येईल. दुसऱ्यांना दोष न देता स्वतःचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करा. कठीण काळातमुद्दाम लोकांकडून मोलाची मदत मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कोणाला जामीन राहू नका. मीन : इतरांनी आपले म्हणणे मान्य करावे, असा आग्रह चुकीचा ठरेल. तुमच्या विचारांमध्ये व कृतीमध्ये घडाडी व धाडसीपणा येईल. आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा दक्ष राहा. वैयक्तिक बाबतीत कोणाशीही चर्चा करू नका. वाहन अत्यंत काळजीपूर्वक चालवावे.

संकष्ट चतुर्थी चंद्रोदय गुरुवार, २८ मार्च २०२४. Table with columns for time, location, and event details.

पंचांग २०२४. Table with columns for month, day, festival, and other astrological details.

* अधिक शास्त्रार्थ सिद्धेश्वर यात्रा-वहाळयु. (अकोला) लक्ष्मणपुरी महाराज पुण्यतिथी -गोमेश्वर (बुलढाणा) जानगौरबाबा यात्रा-शिरपूर जैन (अकोला) गजानन महाराज यात्रा-कोडोली (अकोला) सिद्धेश्वर महाराज यात्रा-धोत्रा (औरंगाबाद) चंभूमहादेव यात्रा-सालबर्दी (अमरावती)